

विवाहंमधील रक्तपांडवी



तथापि प्रकाशत

स्थिरांमधील रक्तपांढरी

नोव्हेंबर २००९

नोव्हेंबर २००८ - धाराप्रति

लेखन: नंदिता अंबिके

संपादन: मेधा काळे

आतील चित्रे: चंद्रशीरवर जोशी

प्रकाशन: तथापि ट्रस्ट

४२५ ढी पी, ७७ मुकुंद नगर

टि.म.वि. कॉलनी, पुणे- ४११०३७

फ़ूरूर्धवनी - ०२०-४०००६५९ २४२६७९०८

ई मेल - tathapi@vsnl.com २४२६०२६४

website: www.tathapi.org

मूल्य: रु. ~~५००~~

ही पुस्तिका लिहिताना वाह! प्रशिक्षण अहवालाची मदत घेण्यात आली आहे. पुस्तिकेसाठी डॉ. अनंत फडके (सेहत), डॉ. किशोर रिवलारे व विजया देशपांडे (भारत ज्ञान विज्ञान समुदाय), सीमा देवधर (FRCH) आणि रोहिणी लेले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

सुमन इनीमिया - बक्तपांढरी



सुमन एक शेतकरी कुटुंबातली सूत. लवनाला पाच वर्ष झाली. पहिल्या दोन मुलींनंतर आता तिसऱ्या वेळेला सुमन गवोद्वय आहे. बाबूच्या मते या खेपेला सुमनचा चेहबा छान उजळलाय. शेजाकणी पण म्हणतायत की खवंच गवोद्वयपणाचं तेज अगदी ओळखू येतंय.

तजेल्याचं म्हणायचं तर सुमनचा चेहबा हळूहळू फिककट दिवायला लागलाय. गेले काही दिवक जवा जवी काम केलं तरी थकायला होतंय. थोडं चालून आलं तरी दम लागण, चककर येण, असं जवा वेगळंच व्हायला लागलंय. आजावी पडल्याक्षाव्यवं वाटतंय पण धड कुठला आजावही झालेला नाही. काय होतंय हे नीट समजल नाही तरी सुमननी मनाशी अंदाज बांधलाय - हे बाळंतपण कठीण जाणाव.

जास्त खोलात जाऊन पाहिलं तर सुमनला बाकीही ब्राह्मण ग्रास होत होता. दिवस जायच्या आधीसुदृढा घातीत धडधड व्हायची, डोळ्यासमोर मधूनच अंधाकी आल्यासावत्र व्हायचं. पण उपासानं असेल म्हणून कोणी जास्त लक्ष दिलं नाही. आधीच्या बाळंतपणात अंगात वक्त कमी म्हणून डॉक्टरांनी वक्त भरलं होतं. पण आता हा ग्रास सुक झाला होता. नर्सबाईने भरपूर जेवण घ्यायला सांगितलं होतं पण धड चाक घाससुदृढा सुमनला जात वऱ्हते. काही खायची इच्छाच तिला व्हायची नाही.

असा कसला ग्रास जडला होता सुमनला? नुसताच अशक्तपणा होता का?

वक्तपांढरी

सुमनची गोष्ट ही बन्याचशा किंविरांची गोष्ट आहे. नुसताच अशक्तपणा म्हणून ज्याच्याकडे हुर्लक्ष केलं जातं तो खबं तर एक खूप मोठ्या प्रमाणावर आढळून येणारा आजावं आहे. त्याला 'अॅनिमिया' म्हणजेच वक्तपांढरी म्हणतात. ह्याच आजाराला वक्तक्षय, पंडुरोग, अशी अनेक नावे आहेत.

सतत जाणवणारा थकवा आणि अशक्तपणा अगदी क्षवरीचा होऊन जातो आणि हा काही आजावं वाटत ताही. वक्तपांढरी जास्त प्रमाणात झाली तव्य औषधे घेण्याचा विचार केला जातो. नर्सांद्याकणापणे घामीण जनतेमध्ये, गरीब व आदिवासी लोकांमध्ये वक्तपांढरीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.

१९९९ लाली अव्याख्या भावतभव आशेव्यासंबंधी एक पाहणी (NFHS-2) कवण्यात आली. या पाहणीनुसार भावतातील ३९.२% क्रियांना वक्तपांढरी आहे. हेच प्रमाण महाराष्ट्राक्षाठी ५० टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचत. शहरी भागायेक्षा ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त आहे आणि त्यातही आदिवासी बायकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वक्तपांढरी आढळून येते.

पाच वर्षाखालील मुलांमध्येही ह्याचे प्रमाण बरेच आहे. संपूर्णदेशातल्या ७४% मुलांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या ७६% मुलांमध्ये वक्तपांढरी आढळून येते. थोडक्यात काय तर दक चावातल्या तीन मुलांना वक्तपांढरी आहे. ही आकडेवारी पाहता वक्तपांढरी किती मोठ्या प्रमाणावर आहे हे स्पष्टपणे कळत.

वक्तपांढरी होते म्हणजे नेमके काय होते?

वक्तपांढरीचे विविध प्रकार आहेत, पण त्यातही लोहाच्या कमतबतेमुळे होणारी वक्तपांढरी सर्वात जास्त प्रमाणात आढळून येते. वक्तामध्ये लोह कुठे असते हे जाणून घेण्याक्षाठी प्रथम वक्तातले घटकपदार्थ आणि त्यांच्या कामांची माहिती घेऊ या.

आपल्या वक्तामध्ये वस, लाल पेशी, पांढऱ्या पेशी व वक्त बिंबिका हे घटक असतात. पांढऱ्या पेशी कोग-प्रतिकाकाचे काम कवतात, तर बिंबिकांमुळे जखम भक्त येण्यास मदत होते. लाल वक्तपेशींमध्ये 'हिमोळोबिन' नावाचा लाल कंगाचा पदार्थ असतो. ह्या पदार्थामुळे आपल्या शकीकाला लागणाका प्राणवायू

(अॉक्सिजन) फुफ्फुक्साकडून सगळ्या शरीरात वाहून नेला जातो. ह्या लाल पेशी हाडांच्या पोकळीत तयाक होतात व सुमारे १२० दिवस जिवंत राहतात. नंतर या पेशींमधून प्रथिने, लोह व इतर घटक वेगळे काढले जातात.

रक्तपांढरीमध्ये लोहाचे प्रमाण कमी झाल्याते हिमोव्हलोबिनचे प्रमाण कमी होते. रक्तामध्ये हिमोव्हलोबिनचे प्रमाण क्षादाकणापाठे १०० मि.लि. मध्ये पुकळांकाठी १४ ते १६ ग्रॅम व क्वियांकाठी १३ ते १५ ग्रॅम अक्षायला हवे. ते कमी झाल्याक्ष रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी होते. हे दोन काकणांनी घडते. एक तर रक्तपेशींची सुख्या कमी होते किंवा प्रत्येक रक्तपेशीमधील हिमोव्हलोबिनचे प्रमाण कमी होते. रक्तातील हिमोव्हलोबिनचे योग्य प्रमाण दाखवणारा तक्ता खाली दिला आहे.

रक्तातील हिमोव्हलोबिनचे योग्य प्रमाण(दर १०० मिली रक्तात ग्रॅममध्ये)

वय	निरोगीपणात	रक्तपांढरी
६ महिने ते ६ वर्षांपर्यंत	सरासरी ११	११ पेक्षा कमी
७ वर्षे ते १४ वर्षे	सरासरी १२	१२ पेक्षा कमी
१५ वर्षावरील पुरुष	सरासरी १४ ते १६.५	१३पेक्षा कमी
१५ वर्षावरील स्त्रिया (गरोदर नसलेल्या)	सरासरी ११ ते १४.५	१२ पेक्षा कमी
गरोदर स्त्रिया	सरासरी ११ ते १३	११ पेक्षा कमी

रक्तातील लोहाच्या कमतरतेचे मुख्य काकण महणजे अपुक्त आणि पुकेला पोषक तक्षणाका आहात. उपलब्ध आकडेवारीनुसार ही

व्यामीण भागात आणि गवीब जनतेत वक्तपांढरीचं प्रमाण जास्त आहे. थोडक्यात म्हणाजे वक्तपांढरी आणि गविबीचा खूप जवळचा संबंध आहे.

गविबीशी निगडीत आजावपणाविषयी बोलताना फक्त वेदकीय दृष्टिकोनातून विचार करून चालणार नाही, तर समाजातील विषमतेचा आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करायलाच लागेल. लोक पुरेसा आहार घेत नाहीत म्हणून वक्तपांढरी होते असं नुस्तं म्हणून चालणार नाही तर लोक पुरेसा आहार का घेत नाहीत याचा विचार व्हायला पाहिजे.

सुक्रवातीला दिलेली आकडेवारी पाहता क्रियांमध्ये किती मोठ्या प्रमाणावर वक्तपांढरी आढळते ते सकळ दिसून येतं. व्वारकरून क्रियांमध्येच हे प्रमाण जास्त का आहे ह्या प्रश्नाची उत्तरं शोधताना समाजात त्यांचं स्थान काय आहे, क्त्री पुरुषांमधला भेदभाव आणि मुलगा आणि मुलीला दिली जाणारी वेगळी, असमान वागणूक हे मुद्दे पुढे येतात. क्रियांमधल्या वक्तपांढरीबद्दल पुढे जास्त चर्चा केली आहे.

त्याआधी वक्तपांढरी ओळखाची कशी, त्याची लक्षणं काय असतात ते आपण आता पाहू.

बक्तपांडवीमध्ये दिक्षणाकी लक्षणे


बक्तपांडवी सहस्रा हळू हळू लुक होते आणि वाढते. इतर आजाकाप्रमाणे एकदम येणारा ताप किंवा ठळक लक्षणं जवी नवली तर असत जाणवणारा थकवा आणि इतर लक्षणं तककीच जाणवतात. जव ऐच्छाक्षया मोठ्या शक्त्रकियेनंतर किंवा अपघातानंतर खूप मोठ्या प्रमाणावर बक्तप्रवाव झाला असला तर मात्र ही लक्षणं जास्त ठळकपणे जाणवू लागतात.

बक्तपांडवी झालेल्या व्यक्तीच्या चेहन्याकडे पाहूनच काही गोष्टी ठळकपणे लक्षात येऊ शकतात. उदा.

७ चेहेरा फिककट दिक्षायला लागतो. खूप वेळा गरोद्दरपणात किंवा बाळंतपणानंतर बाईचा चेहरा 'उजळतो' असं म्हणतात. पण प्रत्यक्षात मात्र हा उजाळा, तेज म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे येणारा फिकटपणा किंवा पांढरटपणा असतो.

८ त्वचेप्रमाणोच डोळ्याचा आतला भाग, ओठाचा आतला भाग फिकका दिक्षायला लागतो.

९ नव्हं पांढरट दिक्षतात.



खूप जास्त प्रमाणात बक्तपांडवी असेल तर नव्हं चपटी होतात. नव्हांचा उंचवटा जाऊन ती खड्डा पडल्याक्षाक्षव्ही दिक्षायला लागतात.

१० जीभ गुळगुळीत आणि पांढरट दिक्षायला लागते. ओठाच्या कोपन्यात चिका पडू लागतात.

बक्तपांढरी झालेल्या माणसाला कामामध्ये, हालचालींमधून ही काही बदल जाणवत असतात. पण झहका त्याच्याकडे फाक्स लक्ष दिलं जात नाही.

“ थोडं जरी काम केलं तरी थकायला होतं, वारंवार अंदाकी येणे, थोडंही काम केल्यावर थकवा येणं, अशक्तपणा जाणवणं किंवा अंगात त्राण नसल्याक्साक्खं वाटणं किंवा थोडं चाललं तरी घम लागणं ही बक्तपांढरीची प्रमुख लक्षणं आहेत.

“ बहुतेक वेळा अशा व्यक्तीची अझावक्खी वासना उटून जाते. भ्रुक न लागणे, खायची इच्छा न होणे अशा लक्षणं मुळे त्रासात अजूनच भर पडते.



“ घातीत धडधड होणे, धाप लागणे, अशी लक्षणं ही दिसतात. हातापायात गोळे येणं, हाडं आतून ढुऱ्यणं अशी लक्षणं ही जाणवू शकतात.

“ पायावर सूज येणे, सतत कुठली ना कुठली जंतू लागण होणे तसेच सतत आजाशी पडणे हे त्रासही होतात. एका आजावातून ढुऱ्यसा आजाव होत शाहतो. त्या आजावावर उपचार केले तरी बक्तपांढरीवर उपचार त झाल्याने आजाव होतच शाहतात.

मगाशी सुमतच्या गोष्टीत तिला होणाऱ्या त्रासापैकी बरेचले बक्तपांढरीमुळेच होत होते. पण त्याविषयी फाक्शी माहिती नसल्याने गेवोद्दरपणाशी आणि फक्त अशक्तपणाशी त्यांचा संबंध लावला गेला.

क्रतपांढरी का होते?

हिमोवलोबिन तयाकृ क्रतपांढरी का होते?

⇒ आहाकाशी तिगडीत काकणे

हिमोवलोबिन तयाकृ क्रतपांढरी लोह, प्रथिने आणि ब जीवनसत्व ह्या घटकांची गवज असते. यातील कोणताही घटक कमी पडला तर हिमोवलोबिन कमी प्रमाणात तयाकृ होते व क्रतपांढरी होते.

हिमोवलोबिनसाठी आवश्यक घटक हे आहाकातून शक्तीशाला मिळत असतात. त्यामुळे जव्य आहाकृ समतोल असला तर क्रतपांढरी होण्याची शक्यता कर्सी असते. पण समतोल आहाकृ घेणां किंती जणांना शक्यआहे? मिळणाऱ्या तुट्युंज्या कमाईत घरच्या सर्वांगा दोन वेळचं जेवण जर्की मिळालं तरी खूप अशी परिस्थिती असताना समतोल आहाकृ घेणां शक्य नसतं.

वाढती महागार्द आणि मोडकळीला आलेली केशात व्यवस्था या दोनहीचा कुटुंबाच्या आहाकावक थेट परिणाम होताना दिसतो. गेल्या काही वर्षात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली पण त्या प्रमाणात लोकांच्या बोजगाकात किंवा पगाकात वाढ न झाल्याने खर्चाची मिळवणी क्रताना आहाकावक खाहजिकच थेट परिणाम होतो. पालेभाज्यांसाकब्बे अनेक आवश्यक घटक हे पद्धत तर नसल्याने खाण्यातून जवळ जवळ बाढ होत आहेत. अपुऱ्या आहाकाने आणि कुपोषणाने होणारी क्रतपांढरी गंभीर अवूल बोजच्या जगण्यावर तिचे खोल परिणाम होतात.

या उलट कढी कढी पुकेकं अनन मिळत असूनही आहाव समतोल नसतो. याची अनेक काकणं दिसून येतात. अगदी साधं काकण घेऊ. जेवणात फाक आवडी तिवडी असल्या तर आवश्यक त्या भाज्या, कडधान्यं खाल्ली जात नाहीत आणि समतोल आहाव घेतला जात ताही. तसंच अगदी सधन घरांमधूनही बन्याचदा पुकेणांचं जेवण झाल्यावर बायका जेवतात आणि त्यांच्याक्षाठी भाज्या किंवा उसी उक्त नाहीत आणि जेवणातून पुकेकं पोषण मिळत नाही.

⇒ वक्तव्याव

वक्तातील प्राणवायू वाहून नेण्याचं काम वक्तपेशी करत असतात. या वक्तपेशींची वक्तातील संख्या कमी झाली तर वक्तपांडवी सुक होऊ शकते. याची अनेक काकणं आहेत,

- मासिक पाळीमध्ये अति वक्त गेल्यास किंवा बाळंतपणा खूप वक्तव्याव होऊन वक्त लवक्ष भक्त आलं नाही तर वक्त कमी होतं.
- पाठोपाठ गर्भधाकणा किंवा गर्भपात झाल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वक्तव्याव होऊन वक्त कमी होते.
- आतज्यामध्ये जर वक्त शोषणावे आकडीजंत (हूकवर्म) झाले असतील तर ते वक्त शोषून घेतात.
- मूळव्याध, अल्सव याकावख्या आजाकांमध्ये वक्तव्याव होतो व वक्त कमी होते.
- शकीवात बवाच काळ जंतुलागण झाली असेल तर वक्ताचा नाश होतो. उदा. क्षय (टी बी), मुढतीचा ताप (टायफॉर्ड), हिवताप (मरेकिया), इ.
- वक्ताच्या कर्कवोगामध्येही वक्ताचा नाश होतो.

⇒ अनुवांशिक कावणे

क्रक्तपांढरीची कावणं अनुवांशिकही असतात. काही वेळा शरीरात सदोष गुणसूत्रे असतात. या गुणसूत्रांमुळे क्रक्तातील लाल पेशींमध्ये दोष निर्माण होतो व त्या पुरेक्षा प्राणवायू वाहून नेऊ शक्त नाहीत त्यामुळे क्रक्तपांढरी होते. आई आणि वडील दोघांमध्येही अशी सदोष गुणसूत्रे असली तर मुलाला क्रक्तपांढरीचा त्रास होतो.

उदा. बिकल सेल औमिनिया, थेंबेक्सिमियाने होणाका औनिमिया

वर्क दिलेली सर्व कावणं वैद्यकीयदृष्ट्या महत्वाची असली तरी लोहाच्या कमतरतेमुळे होणाकी क्रक्तपांढरी आहाकाशी संबंधित असल्याने ती असमान सामाजिक व्यवस्थेकडे आणि वाढत्या गविबीकडे बोट दाखवते.

एखाद्या व्यक्तीची किंवा कुटुंबाची आर्थिक, सामाजिक स्थिती आणि आजावणा याचा व्यूप जवळचा संबंध आहे. पण क्रक्तपांढरीचा विचार करताना फक्त गविबीविषयी बोलून चालणार नाही. आधी दिलेल्या आकडेवाकीनुसार क्रक्तपांढरीचं प्रमाण स्त्रियांमध्ये सर्वात जास्त आढळून येतं. ही गोष्ट गविबी आणि आर्थिक सामाजिक स्थितीच्या पलिकडे जाऊन लिंगभेदाकडे ही बोट दाखवते. महणूनच स्त्रियांमधील क्रक्तपांढरीचा वेगळ्या पातळीवर विचार करायला हवा.

स्त्रियांमधील वक्तपांढरी

भारतात आणि महाकाष्ट्रात स्त्रियांमध्ये खूप मोळ्या प्रमाणावर वक्तपांढरी आढळून येते. २००० साली पिंपरी चिंचवडच्या शहरी भागात एक पाहणी करण्यात आली. या पाहणीतुक्साक भोक्सरी विभागाच्या सदकावी करणालयात तोंदणी झालेल्या गळोदक स्त्रियांपैकी ८२% स्त्रियांमध्ये वक्तपांढरी आढळून आली. त्याच भागातल्या अघोषित वस्त्रांमध्ये हेच प्रमाण ९०% पर्यंत जाऊन पोचतं.

ही आकडेवारी धक्कादायक आहे. दक्ष दहा स्त्रियांमध्यल्या नऊ-जर्णीमध्ये वक्तपांढरी आढळून येते. स्त्रिया किती मोळ्या प्रमाणावर ह्या आजावाने बाधित आहेत ते यावक्तव्य लक्षात येतं.

खासकक्तव्य स्त्रियांमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात वक्तपांढरी आढळण्याचं मुख्य काकण म्हणजे स्त्री पुकष भेदभाव. गविबीमुळे पुकेसं, चांगलं अद्वन न मिळणं हा एक भागआणि त्या अद्वनातही बायकांना आणि मुलींना कमी आहाक मिळणं ह्याला समाजात स्त्रियांना देण्यात येणारी दुर्यम वागणूकच काकणीभूत आहे. पुकषांचं आणि मुलांचं खाणं झाल्यावर जे काही उकेल ते घवातल्या बाईच्या आणि मुलींच्या वाट्याला येतं हा सर्वकंट अनुभव आहे.



यण यापलिकडे जाऊन संपूर्ण कामाच्या विभागणीचा
आणि आहाकाचा विचार केला तक प्रत्येक टप्प्यावर
भेदभाव होतो असं आढळून येतं. लहानपणापासूनच
मुला-मुलींमध्ये भेदभाव होत असतो. आहाकामध्ये,
आजारी पडल्यास औषधोपचारातही मुलांना झुकतं माय
देण्यात येतं.

क्षियांना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हा
भेदभाव सहन करावा लागतो. प्रजननक्षम वयात
त्यांच्यावर घरातले, बाहेकचे काम आणि मुलांची
देखभाल असा तिहेकी बोजा पडत असतो. स्त्री
पुळिंगांच्या कामाची लिंगभेदावर आधारित विभागणी
पाहता क्षियांवरचा ताण आणि त्यामानाने त्यांना
मिळणाका आहार या दोन गोष्टींचा ताळमेळ कर्दीच
बसत नाही.

मासिक पाळी, गवोद्वयण, बाळंतपण यामुळे
क्षियांना आहाकातून जास्त लोह मिळण्याची गवज
असते. लागोपाठ गवोद्वयण आले तक ही गवज
आणव्यांची वाढते यण सततच्या दुर्यम वागणुकीमुळे
पुरेक्षा आहावही मिळत नाही. मग जास्त आहाकाची
गवज असली तवी ती कर्दीच भागवली जात नाही.
कामाचा बोजा जेव्हा सगळ्यात जास्त आणि पर्यायाने
आहाकाची गवजही जास्त तेव्हाच, त्याच वयात ओळीने
बाळंतपणांचा अतिक्रिक्त ताण बाईला सहन करावा
लागतो.

काही क्राईया गोष्टीही वक्तपांढरीला कावणीभूत ठकतात. समाजात कळून वेलेल्या अनेक विवाजांचे स्थिरांच्या आक्रोश्यावर घातक परिणाम होत असतात. पुक्रषांचंजेवणझाल्यावर जे काही उक्ते ते खाण, मुला-बाळांना नवन्याला सुख समृद्धी मिळावी म्हणून उपास धरण अशाकावळ्या विवाजांमुळे स्थिरा कायमच कमी आहाव घेत असतात. गावपातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मते अनेक जणी वर्षातिले २५० दिवस फक्त एकदाच जेवतात. त्यांच्या मनावर या उपासांचं आणि व्रतवैकल्यांचं इतकं दउपण असतं की त्याबाबत ग्रास जवी होत असला तवी होणारी ढुळेणी अंगावर काढली जातात. अनेक डॉक्टरांचा असा अनुभव आहे की नवकाग्रासावळ्ये ओळीते नऊ दिवस उपास धरल्यानंतर अशक्तपणा, धकवा आणि डोकेढुळीची तक्राव घेऊन येणाऱ्या स्थिरांची संख्या वाढते.

वक्तपांढरीबद्दल काही गैरक्षमज

काही गैरक्षमजांमुळे बायकांना गवोदवरपणात कमी आहाव दिला जातो. उदा. जास्त जेवले तक बाळ पोसेल व बाळंतपण अवघड जाईल, जास्त जेवले तक बाळ दबले जाईल व त्याची नीट वाढ होणाव नाही ई. या गैरक्षमजांमुळे बाईला आवश्यक असे घटक जे अननातून मिळायला पाहिजेत ते मिळत नाहीत.

बाळाची जास्त वाढ झाली तक बाळंतपण अवघड जाईल अशा गैरक्षमजापायी गवोदवरपणात कमी आहाव दिला जातो. परंतु कमी आहाव घेतल्याने

बायकांगा पुरेके अळ्वघटक मिळत नाहीत. आणि बाळंतपणांनंतर झालेली शरीराची झीज भरून यायला वेळ लागतो.

अजूनही मोठ्या प्रमाणावर मुलींची १४ - १५ व्या वर्षीच लग्न होतात आणि लगेच बाळंतपणं सुक होतात. मुलगा होईपर्यंत ही बाळंतपणे सुकच रहातात. आधीच अशक्त असणाऱ्या मुलींची बाळंतपणं अवघड तर होतातच पण जन्मणाकं मूळ अशक्त आणि कुपोषित असण्याची शक्यता वाढते. वक्तपांढरीमुळे आणि अशक्तपणामुळे कधी कधी वेळे आधी बाळंतपणं होतात, जन्मणाकी मुलं कमी वजनाची आणि अशक्त असतात. बाळंतपणात वक्तव्यावही जास्त होऊन वक्त अजूनच कमी होते.

निवोगीपणाबद्दलचे गैवक्षमज

वक्तपांढरीबद्दल आपण जास्त जागकक नसल्याने तसेच या आजाशबद्दल जास्त माहिती घेण्याची गवज भासत नसल्याने अनेक गैवक्षमज आढळून येतात.



जास्त वजन असणाऱ्या दिक्षायला जाड जूऱ असणाऱ्या व्यक्ती ह्या निवोगी असणाव अशी समजूत असते. पण ग्रत्यक्षात मात्र बन्याच बायकांमध्ये वजन जास्त असूनही वक्त पांढरी असल्याचं आढळून येतं. वक्तक्षकणी बाईला अशक्तपणा जाणवत असेल असं कुणी मान्य कवत नाही आणि त्यामुळे योग्य उपचार ही केले जात नाहीत.

महणूनच व्यक्तीच्या जाड/बावीकपणावकत तिची तब्येत ठक्करणं हे योग्य नाही. वक्तपांढरीची लक्षणं दिसत असल्यास वक्ताची तपासणी करून घेऊन योग्य उपचार सुक केले पाहिजेत.

बायकांगा पुरेक्षे अळ्वघटक मिळत नाहीत. आणि बाळंतपणांतर झालेली शरीकाची झीज भरून यायला वेळ लागतो.

अजूनही मोठ्या प्रमाणावर मुलींची १४ - १५ व्या वर्षीच लग्न होतात आणि लगेच बाळंतपण सुक होतात. मुलगा होईपर्यंत ही बाळंतपणे सुकच रहातात. आधीच अशक्त असणाऱ्या मुलींची बाळंतपण अवघड तर होतातच पण जन्मणाकं मूळ अशक्त आणि कुपोषित असण्याची शक्यता वाढते. वक्तपांढरीमुळे आणि अशक्तपणामुळे कधी कधी वेळे आधी बाळंतपण होतात, जन्मणाकी मुलं कमी वजनाची आणि अशक्त असतात. बाळंतपणात वक्तव्यावही जास्त होऊन वक्त अजूनच कमी होते.

निवोगीपणाबद्दलचे गैवक्षमज

वक्तपांढरीबद्दल आपण जास्त जागकक नसल्याने तसेच या आजाशबद्दल जास्त माहिती घेण्याची गवज भासत नसल्याने अनेक गैवक्षमज आढळून येतात.



जास्त वजन असणाऱ्या दिक्षायला जाड जूळ असणाऱ्या व्यक्ती ह्या निवोगी असणाव अशी समजूत असते. पण ग्रत्यक्षात मात्र बन्याच बायकांमध्ये वजन जास्त असूनही वक्त पांढरी असल्याचं आढळून येतं. वक्तक्षकणी बाईला अशक्तपणा जाणवत असेल असं कुणी मान्य कवत नाही आणि त्यामुळे योग्य उपचार ही केले जात नाहीत.

महणूनच व्यक्तीच्या जाड/बावीकपणावक्त तिची तब्येत ठक्करण हे योग्य नाही. वक्तपांढरीची लक्षण दिसत असल्याक्ष वक्ताची तपासणी करून घेऊन योग्य उपचार सुक केले पाहिजेत.

रक्तपांढरी असणाऱ्या बाईला साईया
 बाळंतपणात ही जास्त ग्राम होतो. या व्यतिक्रिक्त
 अनेकवेळा विविध काकणांकाठी गर्भपात केले जातात.
 गर्भजलपरिक्षा, सोतोग्राफीक्साक्षया तपासण्या कठन
 मुलीची गर्भ असेल तर गर्भपात केला जातो. या
 सगळ्यामुळे बाईच्या शरीराची प्रचंड हानी होते.

ही सगळी काकण पाहता एक गोष्ट निश्चित लक्षात येते की
 क्षियांमध्यल्या रक्तपांढरीचा वैद्यकीय काकणांसोबत
 सामाजिकदृष्ट्याही विचार व्हायला हवा. रक्तपांढरीला काकणीभूत
 ठकणाका भेदभाव आणि एकूणच बायकांच्या आवेद्याकडे होणारं
 दुर्लक्ष ह्यावर औषधोपचाराच्या पलिकडे जाऊन जास्त भर दिला
 पाहिजे.

रक्तपांढरीची सारखळी

रक्तपांढरी का होते?



लोहाची कमतरता



अपुरा आहार



पुरुष प्रधानता

गरिबी



लिंगभेदावर आधारित



सामाजिक

समाजरचना

विषमता

क्रक्तपांडवीवरील उपचार

क्रक्तपांडवी कशामुळे झाली आहे हे लक्षात घेऊन व हिमोवलोबिनचे प्रमाण लक्षात घेऊन क्रक्तपांडवीवर उपाय करावे लागतात.

१ हिमोवलोबिनचे प्रमाण ४ ग्रॅमपेक्षा कमी असेल तर शिखेमधून ताजे क्रक्त भक्त घ्यावे लागते.

२ ३ ते ६ महिने रोज लोहाच्या गोळ्या घेणे

असा अनुभव आहे की या गोळ्या घ्यायला सुकवात केल्यावर त्याचे काही परिणाम जाणवू लागतात. काही बायकांना जुलाबाचा किंवा शौचाला बाफ न होण्याचा त्रास होऊ शकतो. शीचा कंगही काळा होतो. अशामुळे बायका गोळ्या घेण थांबवतात. पण हे परिणाम घातक नसल्याने गोळ्या थांबवण्याची गरज नसते. लोहाच्या गोळ्या

पाचोडच्या आय एच एम पी या संस्थेने स्त्रियांनी लोहाच्या गोळ्या थांबवू नयेत म्हणून बरेच प्रयत्न केले. 'या गोळ्या बाळासाठी चांगल्या असतात, त्या घेतल्या तर बाळाचं रक्त वाढतं' असं सांगितल्यावर या गोळ्या घेण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसून आलं. काही साध्या साध्या माध्यमांमधून असे बदल घडू शकतात.

घेत असताता ब्रोब्र जंत्रं, आंबा किंवा पर्पर्क्साक्खी फटं खाली तर लोह शोषून घ्यायला मदत होते.


आपलं शरीर काही ठवाविक प्रमाणातच लोह शोषून घेऊ शकतं. खूप जास्त प्रमाणात लोहाची कमतरता असली तर लोह

शोषून घेण्याची क्षमताही कमी होऊ लागते. अशा वेळी गोळ्या घेताना काही बदल करावे लागतात. उपाशी पोटी गोळ्या घेण्यापेक्षा जेवण झाल्यानंतर गोळ्या घेतल्याने वरील त्रास कमी होऊ शकतात.

गोळ्यांचा डोसही सुकवातीला कमी व नंतर वाढवता येऊ शकतो. तरीही तब्येतीत सुधारणा झाली नाही तर इतर प्रकारच्या अनिमियासाठी वक्त तपासणी करून घ्यावी.

आतड्यात जर आकडी जंत झाले असतील तर ते हळू हळू वक्त शोषून घेतात आणि वक्तपांढरीत भव पडते. पोटात जंत असतील तर जंतांवरची औषधे घ्यावीत.

वक्तपांढरीच्या उपचाकाचा सर्वात मुख्य भाग म्हणजे आहाव. संतुलित आणि योग्य पोषण देणाका आहाव वक्तपांढरीवरचा मुख्य उपाय आहे.




जर आदर्श समतोल आहाव घेतला तर त्यात रोज अर्धी वाटी डाळ किंवा मोड आलेले कठधान्य आणि एक वाटी पालेभाजीचा समावेश होतो. पण आर्धीही म्हटल्याप्रमाणे बहुतेकांना असा आहाव घेण प्रत्यक्षात शक्य नसत. तरीही वरील घटकांचा जितका शक्य होईल तितका आपल्या आहाशात समावेश करण्याचा प्रयत्न करावा. जेवणाबोवक 'क' जीवनक्षत्र असलेली फळे (पेक, आवळा, लिंबू, संत्र, मोसंबंदू.) घ्यावीत त्यामुळे वक्त लवक्ष वाढण्यास मदत होते.

मलेकिया, क्षयक्रोग किंवा विषमज्वरशास्त्राबद्या आजारांमुळे तसेच मूळब्याध किंवा पाळीच्या त्रासामुळे वक्तपांढरी झाली असेल तर त्या आजारांवर योग्य उपाय करावेत.

वक्तपांढरी होऊच नये यासाठी काय करावे?

स्वयंपाकाची भांडी शक्यतो लोखंडी असावीत. भांड्यातील लोह अननात उतक्त असल्याने कोजच्या आहाशातूनच लोह मिळू शकते. पक्षंतु लोखंडी भांड्यात अनन शिजवताना त्यात लिंबू, चिंच



किंवा कुठलाही आंबट पदार्थ घातला तर्फ
लोह अन्नात उतशायला मदत होते.

✓ सकस आहार हा वक्तपांढरीवरील
सगळ्यात महत्वाचा उपाय आहे.

महागडी फळे किंवा सुका मेवा म्हणजे सकस अन्न नव्हे. सकस अझ्या
म्हणजे असे पदार्थ की जे शरीराला काम करण्यासाठी शक्ती मिळवून
देतात, शरीराची वाढ करतात, शरीराची झीज भरकर काढतात आणि
कोणप्रतिकाबक शक्ती तयार करतात.

✓ फॉलिक ऑक्सिड कर्मी मिळाल्यामुळे
वक्तपांढरी होते. आळू, पालक, मेथी, माठ,
कोरींबीव, तांदुळजा, पातवी अशा हिवळ्या
पालेभाज्यांमध्ये फॉलिक ऑक्सिडचे प्रमाण भरपूर
असते त्यामुळे त्याचा आहारामध्ये समावेश
करावा.




✓ नाचणीच्या भाकवीत कॅल्शियम आणि लोह भरपूर असते.
नाचणीची अंबिलसुख्दा याबाबतीत उपयोगी पडते.

✓ शिंगाड्याचं पीठ उपासाला चालतं एवढंच आपल्याला माहित
असतं. थोड्या दुधात शिंगाड्याचं पीठ जवऱ्यात गूळ घालून खाल्लं तर्फ
अशक्तपणा भरकर निघण्यास मदत होते.

✓ गळ्हाचे मोड, मूळ, मसुक, किंवा तुकीचे कढणा वक्तपांढरीत उपयोगी
ठेवतात. आपल्याकडे कडथान्यांना मोड आणून त्याचा उसळीत
किंवा आहारात उपयोग करण्याची व्यूप चांगली पद्धत आहे.
वेगवेगळ्या डाळींची पिठं आंबवून त्याचे काही पदार्थ करतात. त्यातून
लोह शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढते.

- ✓ अळिवामध्ये आणि गुळामध्ये तक्क लोहाचे प्रमाण खूपच असते. अळिवाचे गूळ घालून केलेले लाडू म्हणजे कक्तपांढरी न होण्याक्षाठी एक उत्तम उपाय आहे.
- ✓ काकवीमध्ये असणारे लोह हे झटपट व लवकर उपयोगात आणले जाणारे असते. त्यामुळे अॅनिमियाच्या उपचाकामध्ये काकवी हा महत्वाचा आणि सोपा उपाय आहे.
- ✓ तिळाच्या तेलात मोठ्या प्रमाणात लोह असते म्हणून शोजच्या आहाकात त्याचा वापर करावा.
- ✓ काही महिने आहाकात शेंगदाण्यांचा वापर वाढवला तरी हिमोरलोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.



✓ काही फळांमधूनही लोह मिळते. उदा. कववंदं, अंजीक, द्राक्षे. लिंबूवर्गीय फळांचा उपयोग लोह शोषून घेण्याक्षाठी होतो.

✓ आपल्याकडे ग्रामीण भागामधून लोह वाढवण्याच्या काही उपयुक्त पद्धतीं अस्तित्वात आहेत. या पद्धतींची शास्त्रशुद्धता तपासून पाहण्याची गरज आहे.

विदर्भात बाई बाळंतीण झाल्यावर तिला लोखंडाचं पाणी प्यायला देतात. लोखंडाचं उलथनं/सकाटा विस्तवात खूप तापवून गाव पाण्यात ठेऊन देतात. थोड्या वेळानी या पाण्यात लोह उतकत असल्याने ते पाणी प्यायल्यावर त्यातून लोह मिळतं.



- ✓ बाळंतिणीला वक्त भक्तन येपण्यासाठी पूर्वी बाजवी आणि गूळ एकत्र शिजवून घेत असत. अजूनही काही भागात ही पद्धत आहे. हा खिचडा बाळंतपणात झालेली झीज भक्तन निघण्याचा उत्तम मार्ग आहे. आता मात्र ही पद्धत मागे पडलेली दिसते आणि फक्त गविबांचं खाणां म्हणून उपयोगी असूनही ह्याचा वापर केला जात नाही.
- ✓ आकडी जंतांमुळे कर्तपांढरीचा ग्रास होत असेल तर त्याचा प्रसाक दोखणं आवश्यक आहे. मैत्याची जर नीट विल्हेवाट लावली नाही तर त्यातून जंतांचा प्राढुभर्वा होतो. म्हणून जिथे आकडी जंतांचा प्राढुभर्वा आहे तिथे संडासच्या मैत्याची नीट विल्हेवाट लावली पाहिजे.

थोडक्यात काय तर वक्तपांढरी जर बरी कवायची असेल तर फक्त औषधांवर अवलंबून वाहण्याची गवज नसते. आपल्या दोजच्या आहाकातून, आणि झाईच्या साईच्या उपायातून वक्तपांढरी बरी करता येऊ शकते.

महत्वाचा मुद्दा असा की आहाव, औषधं इ.नी वक्तातलं लोहाचं प्रमाण वाढेल पण मुळात जिथे स्त्री पुक्षात भेदभाव आहे आणि त्यामुळे क्षियांमधील कुपोषणाचं प्रमाण वाढतं आहे तिथे मुळात कुटुंबातील भेदभाव दूक झाला पाहिजे. वक्तापांढरीकडे फक्त वैद्यकीय दृष्टीने न पाहता त्याच्या सामाजिक कावणांवर लक्ष देणं जास्त आवश्यक आहे.

क्रक्तपांडकीची तपासणी

क्रक्तपांडकीची लक्षणे जाणवत असतील तरुं
क्रक्ताची चाचणी कळन घ्यावी, त्यावळन क्रक्तपांडकी
किंती प्रमाणात आहे हे समजेल. बोटातून किंवा शिकेतून
क्रक्तचा थोडासा नमुना घेऊन हिमोवलोबिनचे प्रमाण
तपासता येते. ही तपासणी करण्याच्या अनेक पद्धती
आहेत. त्यातील काही पद्धती खाली देत आहे.

१. विशिष्ट प्रकारच्या टिपकागदावरुं क्रक्ताचा ठिपका घेऊन त्याच्या
तांबडेपणाची, ठशाविक तीव्रतेच्या तांबडया कंगाबळोबळ तुलना
करतात. ही पद्धत काही काळापूर्वी अस्तित्वात होती. पण आता ती
फाकशी वापरली जात नाही.

२. मोक्चुदाच्या संपृक्त द्रावणात क्रक्ताचा थेंब झोडला जातो. तो थेंब
तरंगला तरुं हिमोवलोबिनचे प्रमाण कर्मी आहे व बुडाला तरुं योव्या
आहे असे ढोबळमानाने ठववतात. हे द्रावण करण्याची एक विशिष्ट
पद्धत आहे. ती विशिष्ट गुलत्वावरुं आधारित आहे. त्यामुळे अशा
पद्धतीचं द्रावण प्रयोगशाळेतून अथवा क्रक्तपेढीत तयाऱ्या कळून
घ्यावं.

हिमोवलोबिन तपासण्याची पद्धत-

साधारण ३० मि.लि. मोक्चुदाचे द्रावण एका कोकड्या
बाटलीमध्ये काढावे. हे द्रावण २५ तपासण्या
करण्यासाठी उपयोगी पडेल. त्यानंतर द्रावण बदलावे.

बोटाचे टोक क्षिप्रिटने निर्जुक कळन सुईने टोचून
क्रक्ताचा थेंब मोक्चुदाच्या द्रावणात टाकतात.

हा थेंब १५ क्षेकंदाच्या आत द्रावणात बुडाला
तर हिमोवलोबिन १२हून जास्त आणि थेंब बुडाला
नाही तर १२हून कमी आहे हे कळते.

ही पद्धत सोपी असली तर तिची अचूकता
द्रावणावर अवलंबून असल्याने मोक्षुदाचे स्टॉक
द्रावण योव्य पद्धतीने तयार कळत घेणे महत्वाचे आहे.

अंदाजे खर्च- अर्धा लिटर द्रावण घेतलं तर त्यात^१
एकूण ५००० व्यक्तींची तपासणी होऊ शकते. इतक
सर्व साहित्य आणि द्रावणाचा खर्च काढला असता
प्रत्येक व्यक्तीक्षाठी अंदाजे १.३० कपये इतका खर्च
येतो. म्हणजेच २५ जणांची तपासणी कशायची असेल
तर अंदाजे ३० ते ३५ कपये खर्च येतो.

वयीन दोनही पद्धती सोप्या आहेत पण यामध्ये वक्तापांढरी
आहे की नाही हे यातून कळते पण हिमोवलोबिनचे अचूक प्रमाण
कांगता येत नाही. हिमोवलोबिन तपासण्याची सर्वत्र प्रमाण मानलेली
पद्धत म्हणजे साहली पद्धत. साहली नावाच्या व्यक्तीने ही पद्धत
शोधून काढली म्हणून तिला 'साहली पद्धत' म्हणतात. या पद्धतीत
हिमोवलोबिनचे प्रमाण मोजण्याक्षाठी एक विशिष्ट मीटक वापरला
जातो. त्याला हिमोवलोबिनोमीटक म्हणतात.

साहित्य- साहलीचा हिमोवलोबिनोमीटक, वक्त
काढण्याची सुई, पिपेट, हायड्रोक्लोरिक आम्ल, स्पिकिट
१. प्रथम ज्या बोटातून वक्त काढायचे ते बोट स्पिकिटने
पुकून घ्यावे

२. बोटाच्या टोकावर निर्जुक सुईने टोचून वक्त काढावे
व वक्ताचा पहिला थेंब पुकून टाकावा.

३. पिपेटच्या अहार्याने ०.२ मिली वक्त घ्यावे.
४. हिमोगलोबिनोमीटरमधील परीक्षानंतीमध्ये थोडे हायड्रोकलोबिक आम्ल घ्यावे व त्यामध्ये पिपेटमधील वक्त मिसळावे.
५. हिमोगलोबिनोमीटरमध्ये परीक्षानंतीच्या शेजारी दोन तपकिकी कंगाच्या पट्टया असतात. त्या पट्ट्यांचा कंग व परीक्षानंतीतील द्रावणाचा कंग काकऱ्या होईपर्यंत नंतीमध्ये एक एक थेंब हायड्रोकलोबिक आम्ल घालत रहावे.
६. ज्यावेळी परीक्षानंतीत द्रावण व बाजूच्या पट्ट्यांचा कंग असान होईल तेव्हा परीक्षानंती हिमोगलोबिनोमीटरच्या बाहेक काढावी व द्रावणाची पातळी मोजावी. असान कंगाच्या पातळीपाशी असणाका आकडा म्हणजेच वक्तातील हिमोगलोबिनचे प्रमाण असते.
- साहळी पद्धथतीने हिमोगलोबिनचे अचूक प्रमाण कळत असल्याने उपचाकासाठी आणि वक्तपांढरीची तीव्रता असजण्याकाठी ही पद्धथत सर्वत जास्त उपयोगी ठक्करे.
- वक्तपांढरीचा मुकाबला कवताता इतक आजाकायेका खूप वेगळ्या पातळीवर काम करण्याची गवज भासते. प्रचंड प्रमाणावर आढळणाऱ्या वक्तपांढरीवर उपाय करणं ही सरकारी आक्रोश्य सेवांची प्रमुख जबाबदारी आहे. गवोदक्ष बायकांमधील वक्तपांढरीचं प्रमाण जास्त असल्याने त्यांना लोहाच्या गोळ्या मोफत देण्याची योजना आहे. पण बायकांमधल्या वक्तपांढरीचे आकडे पाहता गवोदक्ष नसणाऱ्या बायकांमध्येही वक्तपांढरीचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे किंशोकवर्यीन मुली आणि तक्कण बायकांनाही लोहाच्या गोळ्या मिळाल्या पाहिजेत.

आधीही महटल्याप्रमाणे वक्तपांढरीवर औषध गोळ्या देऊन त्याचे आक्रोश्यावर होणारे अपाय थांबू शक्तील पण या स्त्रियांमधील वक्तपांढरीची मुळं समाजातल्या त्यांच्या दुर्यम क्षानामध्ये आहेत. बायका व मुलींना देण्यात येणारी दुर्यम वागणूक जोपर्यंत बदलत नाही आणि मुला-मुलींमधला भेदभाव थांबत नाही तोपर्यंत वक्तपांढरीकाक्षेक्षे सामाजिक आजाव बरे होणार नाहीत.

सुमनच्या गोष्टीने आपण सुकवात केली, शेवटही तिच्याच गोष्टीने कळ या. सुमनला होणारा त्रास फक्त गवोद्वयपणामुळे नव्हता हे निश्चित. आधीच अशक्त असणाऱ्या सुमनची तब्येत ओळीनं होणाऱ्या बाळंतपणांमुळे तब खालावली असेलच पण अपुरा आहाव आणि त्यातही होणाऱ्या भेदभावामुळे तिच्या त्रासात अजूनच भव पडली असणाव. वक्तपांढरीबद्दल फाकशी माहितीही नसल्यामुळे आपल्याला होणारा त्रास हा कशामुळे होतो आहे हे तरी सुमनला कसं कळणाव? याकवता वक्तपांढरीविषयी जाग्रकता तिर्माण होणं गवजेचं आहे. वैद्यकीय आणि घरगुती उपचाराबोवद्वय कुटुंबातील समानता आणि समान दर्जा मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गवज आहे. तब्बच वक्तपांढरीवर खन्या अर्थनि उपचार होऊ शक्तील.

रक्तपांढरीसंदर्भात इतर काही उपयुक्त साहित्य

१) स्त्रियांमधील रक्तपांढरी- फिलप चार्ट

निर्मिती - सेहत, पुणे

वितरण - तथापि द्रस्ट

२) रक्तपांढरी ओळखण्याचा तक्ता

मूळ संकल्पना व निर्मिती- मानव आरोग्य वर्तुळ, अहमदाबाद
भाषांतर व पुनर्निर्मिती- तथापि द्रस्ट

३) किशोरवर्यीन मुर्लीमधील रक्तपांढरी - फिलप चार्ट

निर्मिती- आय एच एम पी-पुणे,

प्लॉट नं १३, बॉम्बे सॅपर्स कॉलनी, पुणे नगर रोड,
चडगाव शेरी, पुणे- ४११०१४, फोन- ८८८८५४४८

४) रगताचं पाणी हिच्या झालंया - वगनाट्या

निर्मिती- लोकविज्ञान संघटना

भारत ज्ञान विज्ञान समुदाय,

c/o व्ही बी दशपुत्रे, वर १, शनिवार पेठ,

गुरुप्रसाद सोसायटीशेजारी, बापटवाडी, पुणे- ४११०३०

(येथी या वगनाट्याची झोरॅक्स प्रत मिळू शकेल.)

तथापि द्रस्टची इतर प्रकाशने

- * महाराष्ट्र वाह! प्रशिक्षण १९००-२००० अहवाल शिल्प का नातीन
(इंग्लिश व मराठी)
- * २००० साल आलं सर्वसारी आरोग्याचं काय झालं? रु. ५५.००
- * जिव्हाळा - त्रैमासिक (मराठी) वार्षिक वर्गणी रु. ३५.००
- * लैंगिकता पुरुषांची जडण घडण पुरुषत्वाची (इंग्लिश व मराठी)
तीन कार्यशाळांचे अहवाल
- * प्रक्रिया नोंद कशी करावी - संस्थांसारी रु. १०, व्यक्तींसारी रु. ७.००
- * हिंसाचार : मार्वजनिक आरोग्याचा प्रश्न
शितपिंडक पुस्तिका (इंग्लिश व मराठी) रु. १०.००
- * फिलपचार्ट (इंग्लिश व मराठी) रु. १६०.०० २५ = ००
- * मानवी शरीराचे कोडे (इंग्लिश व मराठी) रु. १७.००
- आगामी प्रकाशने
- * स्त्रिया व मानसिक स्वास्थ्य - पुस्तिका, बापू द्रस्ट सोबत
- * प्रजनन जागरूकता शिक्षण - पुस्तिका, फिलप चार्ट, कार्य पुस्तिका
स्त्री | भाणि | ८०८०५१६८० | शितपिंडक - २५.००



तथापि द्रस्ट

४८५ डी पी ७७ मुकुंदनगर
टिमवि कॉलनी, पुणे ४११०३७

हूर्द्धवारी ८२० ४२४४६५५८

ईमेल - tathapi@vsnl.com

tathapi.org

Phone: 020-24267908

- 24260264

Website: www.tathapi.or